

ABC GAS (INTERNATIONAL) LTD CIN NO.: L27100MH1980PLC022118 Address: 1, Mahesh Villa Worli, Mumbai – 400018 2: 24938697/24935508 Fax: 00-91-22-24937758

Email: cs@abcgas.co.in
WWW: www.abcgas.co.in

16th August, 2023

To,

BSE Limited,

Department of Corporate Services,
Listing Department
P J Towers,
Dalal Street

Mumbai - 400001

Scrip Code: 513119

Dear Sir/Madam,

Subject: Intimation under Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations)

In accordance with Regulation 30 and Regulation 47(3) of Listing Regulations, Please find enclosed herewith copy of Advertisements giving information of the Financial Results as specified in Regulation 33 of Listing Regulations.

The above mentioned advertisement is published in Financial Express (English Newspaper) & Mumbai Lakshadweep in (Marathi Newspaper) on 15th August, 2023

The same has also been uploaded on the Company's Website.

We request you to take the same on record.

For ABC GAS (INTERNATIONAL) LIMITED

ROHITH SATISH SHOREWALA

DIRECTOR DIN: 01650221

Quarter

Ended

Unaudited

7,376

2,020

2,020

2,127

2,183

272

78.20

For Shervani Industrial Syndicate Limited Mustafa Rashid Shervani

Managing Director

DIN: 02379954

CIN: L24110MH1961PLC011922

Regd. Office: 401/405. Jolly Bhavan 1, 10. New Marine Lines. Mumbai 400020. Email: contactus@bombaywireropes.com | Website: www.bombaywireropes.com

> **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

(all figures i						
Particulars	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Year Ended		
raiticulais	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023		
KARACTOR N JOSEPH MAN AND AND HOME	Audited	Unaudited	Audited	Audited		
Total Income from Operations (net)	-	*5				
Net Profit / (Loss) for the period/year (before tax and exceptional items)	(8.13)	(10.68)	(5.74)	(32.26)		
Net Profit / (Loss) for the period/ year (before tax) (after exceptional items)	(8.13)	(10.68)	(5.74)	(32.26)		
Net Profit / (Loss) for the period/ year after tax (after exceptional items)	(8.13)	(10.68)	(5.74)	(52.09)		
Total comprehensive income for the period/ year (comprising profit/(loss) for the period/ year (after tax) and other comprehensive income (after tax)	32.85	(28.98)	(65.45)	23.99		
Equity Share Capital	53.40	53.40	53.40	53.40		
Other Equity				676.92		
Earning Per Share (of Rs. 1/- each) (not annualised for quarterly figures)						
Basic	(0.15)	(0.20)	(0.11)	(0.61)		
Diluted	(0.15)	(0.20)	(0.11)	(0.61)		

For Bombay Wire Ropes Ltd

Raj Kumar Jhunjhunwala Whole Time Director DIN: 01527573

PRISMX GLOBAL VENTURES LIMITED

SHERVANI INDUSTRIAL SYNDICATE LIMITED

Regd. Off: Shervani Nagar, Sulem Sarai, Harwara, Prayagraj - 211015

CIN:L45202UP1948PLC001891

Tel:- +91-7311128115, Fax:- +91-532-2436928, Website: www.shervaniind.com

Quarter

Ended

Unaudited

7,254

2,020

2,020

2,020

2,076

272

74.26

74.26

Note: 1. The above results have been reviewed by audit committee and taken on record by the Board of Directors in its meeting held

on 14th August, 2023 and is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full format of the Quarterly.

Yearly Financial Results are available on the Company's Website at www.shervaniind.com and can also can be accessed on the

Standalone

Year

Ended

Audited

2,281

364

364

293

298

272

6,811

10.76

10.76

Quarter

Ended

Unaudited

116

(69)

(69)

(69)

(82)

272

(2.54)

30.06.2023 31.03.2023 30.06.2022 30.06.2023

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023

Particulars

Total Income from operations (Net)

Net Profit/(Loss) for the period (before Tax,

Net Profit/(Loss) for the period before tax (after

Net Profit/(Loss) for the period after tax (after

Total Comprehensive Income for the period

(Comprising Profit/Loss for the period (after tax

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in

the Audited Balance Sheet of the previous financial year

and other Comprehensive Income (after tax)

Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)

Website of Stock Exchange at www.bseindia.com.

Net Profit/ (Loss) before tax after

Net Profit/ (Loss) after Tax and

Total Comprehensive Income

Paid-up Equity Share Capital

exceptional items

Exceptional Items

Place: Mumbai

ATMALA

Diluted:

Date: 14.08.2023

8. Earning per share (of Rs. 10/- each)

(Not Annualized)

Place : Prayagraj

Date: 14.08.2023

(Rs. In Lacs

Year Ended

31st Mar 2023

37.06

35.27

1.80

1.80

1.80

1.80

303.50

(1,393.42)

0.06

0.06

Director

DIN: 07136389

(Rs. in Lakhs)

31/03/2023

Audited

8,274

(844)

(844)

(1,313)

(1,313)

500.00

(32,671)

5,050

(25, 360)

61,680

(2.42)

(6.47)

(6.47)

0.84

5

790

(Audited)

Exceptional and/or Extra-ordinary Items

Exceptional and/or Extra-ordinary Items)

Exceptional and/or Extra-ordinary Items)

CIN: L74110MH1973PLC016243

Address: 2nd Floor, Purva Building, Tejpal Scheme Road No. 3, Vile Parle (East), Mumbai, MH-400057 Email id: infogromo@gmail.com, Website: www.gromotrade.com

(EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULT

FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE 2023)

- 1			Standalone)	C	onsolidated	solidated	
Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	
		30th Jun 2023	31st Mar 2023	31st Mar 2023	30th Jun 2023	31st Mar 2023	31st Mar 2023	
		Un-Audited		Audited	Un-Audited		Audited	
1	Total income from operations	109.621	263.227	796.873	116.123	264.549	1347.750	
2	Net Profit/Loss for the Period Before							
	tax and exceptional items	138.942	176.397	488.877	135.963	109.055	504.347	

138.942

103.973

288.435

4390.994

Earning Per Share Basic 0.091 0.096 0.024 0.020 0.023 0.006 0.096 Diluted 0.024 0.020 0.091 0.023 0.006 Note: The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on Stock Exchange website

176.397

89.163

40.784

4397.584

(www.bseindia.com) and on the Company 's website www.gromotrade.com For Prismx Global Ventures Limited

Ravindra Bhaskar Deshmukh

DIN: 00290973

488.877

401.642

127.796

4397.584

135.963

100.994

280.184

4390.994

109.055

25.973

-20.489

4397.584

504.347

421.265

147.505

4397.584

Director

Regd. Office & Works: SP-916, Phase - III, Industrial Area, Bhiwadi - 301019, Rajasthan, India Tel.: 911-6176727, 911-6128880 Corp. Office: 12th Floor, Bigjo's Tower, A-8, Netaji Subhash Place, Wazirpur District Centre, Delhi-110034

WEBSITE- www.ajantasoya.com, Email - cs@ajantasoya.com, Phone : 011-42515151; Fax : 011-42515100 Extract of Standalone Un-audited Financial Results for the guarter ended 30th June, 2023

AJANTA SOYA LIMITED

CIN L15494RJ1992PLC016617

(Rs. in Lakh except EPS)

000		Standalone					
SI No.	Particulars	Quarter ended 30.06.2023	Quarter ended 31.03.2023	Quarter ended 30.06.2022	Year ended 31.03.2023		
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited		
1.	Total Income from operations*	25842.32	27820.47	36175.28	123922.28		
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra Ordinary items)	(201.45)	(2.66)	1508.28	382.37		
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(201.45)	(2.66)	1508.28	382.37		
4:	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(193.30)	(36.14)	1097.34	223.55		
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)]	(193.30)	32.69	1097.34	260.69		
6.	Equity Share Capital	1609.66	1609.66	1609.66	1609.66		
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	10970.37 (as on 31.03.2023)	10970.37 (as on 31.03.2023)	10709.68 (as on 31.03.2022)	10970.37 (as on 31.03.2023)		
8.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -						
	Basic:	(0.24)	(0.04)	1.36	0.28		

'Total Income from operations consists of "Revenue from Operations and Other Income".

(Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognised accounting practices and policies to the extent The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the

This Financial Results of the Company have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015

(0.24)

(0.04)

1.36

0.28

On behalf of the Board

31.03.2023

Ended

Ended

30.06.2023 | 31.03.2023 | 30.06.2022

SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2023 are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on Company's website

The above results were reviewed by the Audit committee, and thereafter approved by the Board of Directors in their meetings held on 14th August, 2023 Previous year periods figures have been regrouped/reclassified/recasted, wherever necessary

For Ajanta Soya Limited Sushil Goyal

Managing Director Place: New Delhi (DIN: 00125275) Date: 14th August, 2023

Ended

GOENKA DIAMOND AND JEWELS LIMITED

Registered Office: 401, Panchratana, M.S.B. Ka Rasta, Johari Bazar, Jaipur - 302003, Rajasthan.

Tel.: 0141 2574175 Email: cs@goenkadiamonds.com Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and vear ended June 30, 2023.

Ended

Ended

yeare	Filaca 5	une 50, /	2023			(R	upees in Lacs)
Standalone					Consc	lidated	
Quarter	Quarter	Quarter	Year Ended	Quarter	Quarter	Quarter	Year Ended

31.03.2023

1	Total Income from Operations	24.46	38.53	63.47	217.71	8.94	19.88	67.06	166.93
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items	(57.17)	(58.14)	(40.92)	(187.69)	(77.15)	(82.65)	(32.24)	(229.62)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(57.17)	(58.14)	(40.92)	(187.69)	(77.15)	(82.65)	(32.24)	(229.62)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(56.09)	(59.29)	(41.28)	(187.51)	(76.06)	(83.79)	(32.60)	(229.43)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	_	(0.42)	_	(0.42)	10.47	11.59	(31.67)	(27.12)
6	Equity Share Capital	3,170.00	, ,	3,170.00	3,170.00	V-	-	3,170.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	_	_	-	21,905.59	_	_		20,695.94

Requirements) Regulation, 2015. The full format of the quarter and year ended Financial results are available on Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia. com) and on the Company's website (www.goenkadiamonds.com).

The Company adopted Indian Accounting Standards(Ind AS) from 1st April, 2017. For Goenka Diamond And Jewels Limited

(0.06)

(0.06)

(0.02)

(0.02)

(0.01)

(0.01)

BOMBAY WIRE ROPES LIMITED

(all figures in							
Particulars	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Year Ended			
raiuculais	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023			
ACATTA AN AN AN AN ANA ANA	Audited	Unaudited	Audited	Audited			
Total Income from Operations (net)	*	FIX 100 (100 (100 (100 (100 (100 (100 (100	(#)	73/4 97/42/00/20 ES			
Net Profit / (Loss) for the period/year (before tax and exceptional items)	(8.13)	(10.68)	(5.74)	(32.26)			
Net Profit / (Loss) for the period/ year (before tax) (after exceptional items)	(8.13)	(10.68)	(5.74)	(32.26)			
Net Profit / (Loss) for the period/ year after tax (after exceptional items)	(8.13)	(10.68)	(5.74)	(52.09)			
Total comprehensive income for the period/ year (comprising profit/(loss) for the period/ year (after tax) and other comprehensive income (after tax)	32.85	(28.98)	(65.45)	23.99			
Equity Share Capital	53.40	53.40	53.40	53.40			
Other Equity				676.92			
Earning Per Share (of Rs. 1/- each) (not annualised for quarterly figures)		2002000 2000	6.00-00-0				
Basic	(0.15)	(0.20)	(0.11)	(0.61)			
Diluted	(0.15)	(0.20)	(0.11)	(0.61)			

For and on behalf of the Board Sd/-August, 2023 ABDUL RAHIM KHAN The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended 30th June 2023, filed Director with the Stock Exchange on 4th August, 2023 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and DIN:05152917 Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website

Particulars

Profit / (Loss) before Tax, Exceptiona

Comprehensive income (net of tax)

Total Comprehensive income

Reserves (excluding Revaluation

12. Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for

Reserve) as shown in the Audited

Balance Sheet of the previous year

continuing and discontinued operations)

(IndAS) Rules 2015 and subsequent ammendments.

Particulars

Net Profit/(Loss) for the period (before tax

(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period

Reserves (excluding revaluation reserve)

Outstanding Redeemable Preference Shares

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)

exceptional and/or extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax

Total Income from Operations

Paid up Equity Share Capital

Securities Premium Account

Debt Equity Ratio*

ii) Diluted:

10 Paid up Debt Capital / Outstanding Debt

Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -

Debt Service Coverage Ratio*

Interest Service Coverage Ratio

9 Net worth

Value Rs. 10 per share)

and/or Extraordinary items (1-2)

No.

Revenue

Expenses

Total income

Total expenses

Exceptional Items

Tax Expense

1) Basic:

2) Diluted:

PLACE: MUMBAI

DATE: 14.08.2023

held on August 14, 2023.

companies website www.adil.in

Profit Before Tax (3-4)

Profit After Tax (5-6)

net of tax) (7+8)

www.bombaywireropes.com of the Company and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

Place : Mumbai Date: 4th August, 2023

QUANTUM DIGITAL VISION (INDIA) LIMITED

CIN: L35999MH1980PLC304763

416, HUBTOWN SOLARIS, N S PHADKE ROAD, OPP-TELLI GALLI,

ANDHERI EAST, MUMBAI-400069, IN

Extract of the Unaudited financial results for the quarter ended 30 June, 2023.

(Unaudited)

3.20

2.86

0.34

0.34

0.34

0.34

NA

0.01

0.01

1) The above audited results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors at its meeting

2) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under

Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com and the

3) The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standars (IndAS) notified under companies

NV PROJECTS PRIVATE LIMITED

CIN: U70200MH2007PTC167590

Registered Office: Ground/1st Floor, Prim Sagar CHSL, Sahana Enclave, Plot 333/334, 21" Road, Bandra (W), Mumbai - 400050; Email Id: zaid faroog@xofficeparks.com

Unaudited Financial Results for the guarter ended 30th June, 2023

Quarter ended

30/06/2023

Unaudited

2,359

(343)

(343)

(446)

(446)

500.00

(33,117)

5,050

(25,807)

61.252

(2.37)

0.78

0.95

303.50

Quarter Ended

30th June 2023 31st March 2023 30th June 2022

(Audited)

4.80

19.16

(14.36)

(14.36)

(14.36)

(14.36)

303.50

NA:

(0.47)

(0.47)

(Unaudited)

2.27

(2.27)

(2.27)

(2.27)

(2.27)

NA

[0.07)

(0.07)

For QUANTUM DIGITAL VISION (INDIA) LTD.

Standalone

30/06/2022

Unaudited

2,000

(157)

(157)

(290)

(290)

500.00

(31,648)

5,050

(24, 338)

60,916

(2.50)

(1.43)

(1.43)

0.86

1.00

SHAKUNTLA PANNA DASSANI

Quarter ended Financial year ended

303.50

ABC Gas (International) Ltd. CIN NO.: L27100MH1980PLC022118 Reg. Off: 1, Mahesh Villa, Worli, Mumbai - 400018, Tel: 24938697/24935508 Fax: 00-91-22-24937758

Email ID: swati@abcgas.co.in Web: www.abcgas.co.in STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023

(Rs. In Lakhs) Year Ended Quarter Ended

New Markets Advisory Limited

Regd. Office: Om Metro, Chandrakunj, Plot No. 51, 2nd Floor J.P. Road,

Azad Nagar Metro Station, Next to Sony Mony, Andheri (West) Mumbai- 400058

EXTRACT OF THE STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDING ON 30/06/2023

June 30 2023

(Unaudited)

0.675

-2.043

-2.044

-2.044

124.0000

(0.165)

(0.165)

Note: The above is an extract of the detailed format of the Un-audited Financial Results for the Quarter ended 30th

June, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results for the Quarter ended 30th June, 2023

are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website

Particulars

Net Profit / Loss for the period (before Tax.)

(after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit / Loss for the period after tax

[Comprising Profit / Loss for the period

Earning Per Shares (of Rs. 10/- each) (for

continuing and discontinued operations) -

(After tax) and Other Compreshensive

Income(After tax)]

1. Basic:

2. Diluted:

Place: Mumbai

ABC.

Date: 14.08.2023

Equity Share Capital

Total income from Operations

Quarter Ended

Mar 31 2023

(Audited)

0.710

-2.510

-2.514

-2.512

(0.203)

(0.203)

124,0000

June 30 2022

(Unaudited)

2.837

-1.287

-1.277

-2.597

124,0000

(0.103)

(0.103)

(Rs. in Lakhs

Year Ended

Mar 31 2023

(Audited)

8.130

-27.253

-27.253

-28.864

(2.198)

(2.198)

124,0000

Sr.	Particulars	(Unadited)	(Audited)	(Unadited)	(Audited)
No.		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
1	Total income from operations (Net)			12.04	15,69
2	Net profit / (Loss) from ordinary activities after tax	(8.65)	(41.03)	(3.53)	208.99
3	Net Profit / (Loss) for the period after tax	25723.5238	9,000000000	201003993	A1343-10016
	(after Extraordinary items)	(8.65)	(41.03)	(3.53)	208.99
4	Equity Share Capital	198.00	198.00	198.00	198.00
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous Year	*	3	81	177.17
6	Earning per Share (before extraordinary items) of Rs.10/- each, not annualised)	9900 9700			
	Basic :	(0.44)	(2.07)	(0.18)	10.55
	Diluted :	(0.44)	(2.07)	(0.18)	10.55
7	Earning per Share (after extraordinary items) of Rs.10/- each, not annualised)				
	Basic :	(0.44)	(2.07)	(0.18)	10.55
	Diluted :	(0.44)	(2.07)	(0.18)	10.55

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full formats of the Quaterly Ended Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on the Company 's website www.abcgasinternational.com. For on behalf of the Board of Directors. of ABC Gas (International) Ltd SD/

Rohith S. Shorewala Place: Mumbai Date : 14/08/2023 Director (DIN-01650221)

BIRLA CAPITAL & FINANCIAL SERVICES LIMITED CIN: L51900MH1985PLC036156

Registered Office: Industry House, 159, Churchgate Reclaimation, Mumbai - 400020. Tel.:022 22026340, E-mail:info@birlainternational.net STANDALONE STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023 (₹ in Lakhs)

Quarter ended on

0.00

0.00

(0.00)

(0.00)

0.01

0.01

0.00

0.00

Year ended

or.					
No.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from Operations		W		
(a)	Other Operating Income	4.00	2.27		12.00
(b)	Other Income	11/42/201	4.16	8.90	4.16
1-1	Total Income (a+b)	4.00	6.43	8.90	16.16
2	Expenditure	19253745	9,550,550	1888316	10.530.0
(a)	Employees benefits expenses		0.14		0.14
(b)	Finance Costs	2	0.01		0.01
(c)	Depreciation, Amortization & Depletion Expenses		0.42	0.26	1.06
(d)	Other Expenses	4.95	4.40	4.25	13.32
NO.	Total Expenditure (a to d)	4.95	4.97	4.51	14.53
3	Profit / (Loss) before exceptional items and tax(1-2)	(0.95)	1.46	4.39	1.63
4	Exceptional items	11000000	HARRY	98830	600
5	Profit / (Loss) after exceptional items and tax (3-4)	(0.95)	1.46	4.39	1.63
6	Tax Expense:	10.5000050	invest	0000000	(0.28)
(a)	Current Tax	:=:			337 702
(b)	Deferred Tax	9	1 2	1 9	(0.28)
(c)	Earlier year Tax Adjustments	30		×	355000
7	Profit / (Loss) for the period (5-6)	(0.95)	1.46	4.39	1.91
8	Profit/(Loss) from discontinued operations	0.355555	500.00	10330	8080
9	Tax expenses of discontinuing operations	i i	12	2	(12)
10	Net profit (loss) from discontinued operation after tax (8-9)			V.	
11	Profit/ (Loss) for the period (7+10)	(0.95)	1.46	4.39	1.91
12	Other Comprehensive Income	10.4070.365	G-	800000	8,000
(a)	(i) Items that will not be reclassified to profit or loss			-	
	(ii) Income tax relating to items that will not be reclassified to	200			
	profit or loss	- 80	040	*	
(b)	(i) Items that will be reclassified to profit or loss	2	2	- 1	
5000	(ii) Income tax relating to items that will be reclassified to				
	profit or loss	- 8	2	1	- 2
	Total other comprehensive income net of taxes				
13	Total Comprehensive Income for the period/year (7+12)				
	Comprising Profit (Loss) and Other comprehensive				
	Income for the period	(0.95)	1.46	4.39	1.91
14	Paid up Equity Share Capital	an version		000000	20002
	(face value Rs.10 each, fully paid)	938.31	938.31	938.31	938.31
15	Other Equity	100 00000000		544757575E3	(917.61)
	Earning per equity share of Rs.10/- each				(State Section 2)
	av e Di	10.001	004201223	100.00	0.00

See accompanying note to the financial results:

Place Mumbai finance 14/08/2023apr.in

(1) Basic

(2) Diluted

- 1 The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and the recognised accounting practices and policies to the extent applicable. 2 The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th August, 2023.
- 3 The company operates mainly in the business of lending finance, accordingly there are no separate reportable segment as per Ind AS-108- Operating Segment.
- 4 Income Tax including deferred tax will be determined and provided for at the end of the financial year. 5 Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.
- 6 Investors can view the Financial Results of the Company at the Company's website: www.birlacaps.com or at the websites of BSE(www.bseindla.com). 7 The statement includes the result for the guarters ended June 30, 2023 and June 30, 2022 being balancing figure

of the audited figures in respect of full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective financial year. For and On behalf of Board For BIRLA CAPITAL & FINANCIAL SERVICES LTD

Minal Umesh Pote Place: Mumbai Date: August 14, 2023 DIN: - 07163539

Trio Unaudi	TRIO MERCANT 613/B, Mangal Aarambh, Near Mc. D Mumbai - 400092. Email Id: triomt Tel No. 28335999, C ted Financial Results of the Compa	onalds, Kora Kendra I@gmail.com Websi CIN: L51909MH2002	a, Off.S.V. Road, Bor te: www.triomercantil 2PLC136975	ivali (W), e.com
Pa	rticulars	Quarter Ended 30.06.2023	Year Ended 30.06.2022	Year Ended 31.03.2023
		11 114 1	11	A 114 1

Particulars	Quarter Ended 30.06.2023	Year Ended 30.06.2022	Year Ended 31.03.2023
	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations	116.985	81.417	459.427
Net Profit/ (Loss) for the period (before Tax,	5 7		8
Exceptional and/or Extraordinary items)	8.889	(0.343)	(9.949)
Net Profit/ (Loss) for the period before Tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	8.889	(0.343)	(9.949)
Net Profit/ (Loss) for the period after Tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	8.889	(0.343)	(10.021)
Total Comprehensive Income for the period	8		P.
[(comprising profit / (loss)for the period (after tax)			
and other Comprehensive Income (after tax)]		-	-
Equity Share Capital	1358.732	1358.732	1358.732
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown			
in the Audited balance Sheet of the previous year	-	-	1060.916
Earning per share (of Rs.2/- each)	-		
(for continuing and discontinued operations)-			
1 Basic:	0.013	(0.001)	(0.015)
2 Diluted :	0.013	(0.001)	(0.015)
Note: The above is an extract of the detailed form the Stock Exchanges under Regulation 33 of the Stock Exchanges under Regulation 33 of the Stock Exchanges	•		

Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the website of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com and www.triomercantile.com. For Trio Mercantile & Trading Ltd

(Deepak Mehta) Director

Place : Mumbai DIN: 00046696

Notes:-

(2.20)(2.20)Capital Redemption Reserve Debenture Redemption Reserve

Notes: a) The aforesaid results along with limited review report are reviewed and approved by Board of Directors at its meeting held on August 11, 2023 The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchange for the first quarter ended June 30, 2023 under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarter financial results is available on the websites of the Stock Exchange i.e. BSE Limited (URL https://www.bseindia.com/xml-data/corpfling/AttachLive/4a1cf4da-be5a-4365-95fd-7f61f5c622a4.pdf and the listed entity (URL) at https://x-officeparks.com/weikfield-it-park/financial-documents/

For the other line items referred in regulation 52(4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Limited and can be accessed on (URL) https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive. 4a1cf4da-be5a-4365-95fd-7f61f5c622a4.pd Debt/Equity Ratio -Paid up debt capital / (Equity share capital + Reserve and surplus excluding earmarked reserves)

Debt Service Coverage Ratio - (Earnings after tax plus interest and depreciation for the period/year)/ {(Interest expense for the period/year) + (Principal repaid (net of receipts) of the borrowings during the period/year))

Interest Service Coverage Ratio - (Earnings after tax plus interest and depreciation For NV Projects Private Limited for the period/year)/(Interest expense for the period/year)

Neeraj Kumar (Director)

Date: 14" August, 2023 DIN: 08332581

Sr.

No.

Particulars

Quarter Ended 30.06.2023 31.03.2023 30.06.2022

Total Income from Operations

Earning Per Share (of Rs. 1/- each)

(for continuing and discontinued operations) -" 1) Basic:

2) Diluted:

(0.02)

(0.02)

(0.02)

(0.02)

The above is an extract of the detailed format of quarter and year ended Financial result filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure

Date: August 14, 2023

(0.03)

(0.03)

FINANCIAL EXPRESS

(Rs. In Lakh)

Quarter

Ended

Unaudited

30.06.2022

240

(55)

24

24

11

272

0.88

(Amount in Lakhs)

Consolidated

Ended

31.03.2023

2,811

392

392

2,363

2,368

272

8.812

86.87

86.87

Audited

Sourabh Malpani

(0.01)

(0.01)

(0.07)

(0.07)

तळागाळातील माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध - फडणवीस

औरंगाबाद, दि.१४ : कल्याणासाठी राज्यातील हे शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तळागाळातील गोरगरीब म ाणसापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. अयोध्यानगरी मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या समारंभास ग्रामविकास महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार सर्वश्री हरिभाऊ राठोड, संजय शिरसाठ, प्रशांत बंब, नारायण कुचे आदी उपस्थित होते.

> वारसाचे सर्टिफिकेटाबद्दल जाहीर नोटीस वकील - R. B. Choudhar <u>वसई येथील मा. श्रीमती. आर. एन.</u> खान, सह दिवाणी न्यायाधीश, क. <u>स्तर यांचे न्यायालयात</u> <u>जाहीर नोटीस</u>

दि चौ अर्ज · 3X/२०१X निशानी क. : ३६ पुढील तारीख : २५/०८/२०२३ 1) Mr. Manoj Popatlal Zankar, Residing at: Flat No. E/103, Building no. 54, Sec-7, Ph-II, Ridhi CHSL. asant Nagar, Vasai (E) 2) Mrs. Sandhya Kailash Gaware.

Residing at: Flat No. 305, Paras CHSL, MHB Colony, Malvani, Malad (W), Mumbai 3) Mr. Rajesh Popatlal Zankar,

Residing at: Flat No. C-201, Gulab CHSL, Sector 2, Vasai Nagai, Vasai (E), Tal. Vasai, Dist. Palghar.

विरुध्द कोणीही नाही ...गैरअर्जदार ज्यापेक्षा Late Smt. Kamal Popat Zanka राहुणार Vasai (East) है <mark>तारीख़ ०१ माहे</mark> **ऑगस्ट २०** रोजी मयत झाले. अर्जदार हे त्यां कायदेशीर वारस असल्याने अर्जदार यांनी Late Smt. Kamal Popat Zankar यांच्या मृत्यूनंतर LIC Policies साठी वारसा प्रमाणपत्र मेळण्याकरीता अर्ज केला आहे. त्यापेक्षा उक्त अर्जदार सदरहू मयताचे कायदेशीर वारस नव्हे असे कोणास समजविण्याचे असेल तर ह जाहीरनामा प्रसिद्ध झालेच्या तारखेपासन एक महिण्याचे आत किंवा **दि. २५/०८/२०२३ रोजी** सकाळी ११.०० वाजता त्याने ह्या कोर्टात हजर होउन आपल्या हरकती कळवाव्या. जाहीरनाम्यावरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती दाखविल्या तर सदरहू कोर्ट अर्जदार यांच हक्काबद्दल लागलीच पुरावा घेउन त्याचा हक्क शाबीत दिसल्यास त्याला सदरहू Late Smt. Kamal Popat Zankar योंचे कायदेशीर वारसाचे सर्टिफिकेट देईल. आज **दिनांक ०९** माहे ऑगस्ट २०२३ रोजी माझ्या सहीने

> सही/ सहा. अधिक्षव सह दिवाणी न्यायालय, क. स्तर, वसई

MILLENNIUM ONLINE SOLUTIONS (INDIA) LIMITED

Cin: L99999MH1980PLC062779

Regd Off: Flat No.53, 5" Floor, Wing No.11, Vijay Vilash Tores Building, Ghodbunder Road, Thane 400615.

UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06,2023

ended

30.06.2023

Un-Audited

0.00

-5.35

-5.35

-5.35

-16.53

-0.01

Note: The above is an extract of the detailed format of Quarterty/Annual Financial Results filed with

the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requiremen Regulations, 2015. The full format of the QuarterlyFinancial Results are available on the websites

the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.
For Millennium Online Solutions (India) Limite

(31.03.2023) (Year to date Fig

Audited

0.00

-9.00

-9.00

-16.53

-0.02

यायालयाच्या शिक्यानिशी दिले.

Particulars

Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the period (before Tax

Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items

[Comprising Profit / (Loss) for the period

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet

(for continuing and discontinued operations) -

(after tax) and Other Comprehensive

of the previous year Earnings Per Share (of Rs. 1/- each)

Equity Share Capital

(b) Diluted

Date: 14.08.2023

Place: Mumbai

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. १४ : पुण्यश्लोक हाराणी होत्या. अहिल्यादेवी होळकर या बुध्दीचातुर्याच्या बळावर भारतातील तत्त्वज्ञानी म लोकाभिमुख कार्य

VOLTAIRE LEASING & FINANCE LIMITED

CIN: L74110MH1984PLC033920
Regd. Office: 79, Bhagyoday Bullding, 3°Floor, Mezzanine Floor,
Nagindas Master Road, Fort, Mumbai 400 023
Tel: +91 22 2270 3249, Email: <u>voltaire.leafin@gmail</u>.com; Website: <u>www.volfitd.com</u> Notice of 39th Annual General Meeting (AGM)

Notice of 39th Annual General Meeting (AGM) Notice of 39th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, the 8th day of September, 2023 at 11.30 A.M. through Video conferencing or any other audio visual means, in compliance with all the applicable provisions of companies act, 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015 read with General circular dated April 8th 2020, April 13th 2020, May 5, 2020, September 20, 2020, December 31, 2020, January 31, 2020, December 08, 2021 and December 14, 2021, 02/2022 dated May 05, 2022 and 19/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate affairs (MCA), Collectively referred as MCA circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 (SEBI Circulars) to transact the business set out in the Notice of AGM. Members attending the AGM Through VC/OAVM shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act. of Quorum u/s 103 of the Act.

of Quorum u/s 103 of the Act.
In compliance of the above Circulars, the Notice of AGM and the Financial statements to the FY 2022-2023 along with Board's Report, Auditor's Report, and other documents required to be attached thereto (Collectively referred as "Annual Report") has been sent only by e-mail to all the members of the company whose e-mail address are registered with the company, Registrar & shares transfer agent (RTA) or Depository participant (DP). The electronic dispatch of notice along with other documents Have been completed on Monday, 14 August 2023. The Report has also been made available on the Company website link http://www.volfitd.com/AnnualReport.aspx as well as on the SE website. well as on the BSE website www.bseindia.com

well as on the BSE website www.bsendia.com in compliance with trule 20 of Companies (Management & Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations 2015 & Secretarial standards on General meeting (SS-2), the Company is pleased to provide remote e-voting facility ('Remote E-voting') to all the members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing facility for e-voting during AGM (e-voting) to all the members who have not casted their votes through remote e-voting. The Procedure /instructions in respect of have been provided in the Notice of the AGM.

The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. September 1, 2023 shall be eligible to cast their votes by remote e-voting or attend the meeting through VC/OAVM and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the Paid-up Equity Share Capital as on the cut-off date .The remote e-voting period will be commenced on Tuesday, 5 September 2023 at 9.00 AM and ends on Thursday, 7 September 2023 at 5.00 PM.

Any person who becomes a member of the company after dispatch of notice AGM & holding share as on cut-off /record date i.e. September 1, 2023 may obtain the login id & password by sendin a request at Voltaire.leafinggmail.com or support@purvashare.com. However if the perso s registered with NSDL/CDSL for remote e-voting then existing user credentials can be used for

Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the AGN and instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting during

For Voltaire Leasing & Finance Limited

Place: Mumbai Priyanka Bha

Date: 14th August 2023 Company Secretary & Compliance Office TARLITE COMPONENTS LIMITED starlite Un - Audited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023
(Rs.

SR. No.	Particulars	Quarter Ended			Year ended (Standalone)		
		30.06.2023 (Un- Audited)	31/03/2023 (Audited)	30/06/2022 (Un- Audited)	31/03/2023 (Audited)	31/03/2022 (Audited)	
1.	Total Income from Operations	56.59	55.37	53.04	215.72	206.69	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional	(17.50)	(19.10)	(16.57)	(72.24)	(81.79)	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional	(17.50)	(19.10)	(16.57)	(72.24)	(81.79)	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or		(15.55)	(15.19)	(64.54)	(77.72)	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period	÷	-	•	=	¥	
6.	Paid Up Equity Share	1710	1710	1710	1710	1710	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited		-		(2784.62)	(2720.08)	
8.	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Dluted:	(0.11) (0.11)	(0.09)	(0.09)	(0.38)	(0.45) (0.45)	

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 30 of the SE3I (Listing and Other Discosure Requirements) Regulations, 2015. The full formals of the Quarterly Financial Results are extendible on www.besindia.com and on the website of the Company www.stafilitecomponents.org

For and on behalf of the Board of Directors of STARLITE COMPONENTS LIMITED

Quarter

30 06 2022

Un-Audited

0.00

-4.36

-4.36

-4.36

500.19

-7.53

-0.01

-0.01

Mr. Harilal Sing

DIN: 05124923

त्यांनी जनतेच्या कल्याणाकरिता शेतमजूर यांचेकरिता उपयुक्त कृतीशिल कार्य यासारख्या कार्य आहे. त्यामुळे त्यांचे नाव सामाजिक सुधारणा करून भारताच्या इतिहासात सोनेरी लोककल्याणकारी केले आहे, असे मत राज्याचे अक्षरांनी कोरल्या गेले आहे. अहिल्यादेवी होळकर वन, सांस्कृतिक कार्य व सर्वधर्म समभाव. मत्रःचव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अर-पृश्यता सुधीर मूनगंटीवार यांनी सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता, शेतकरी, व्यक्त केले.

Naysaa Securities Limited

ered Office: 102/104, Shivam Chambers, Above Spectra Motor S. V. Road, Goregaon (W), Mumbai - 400062, INDIA (CIN: L67120MH2007PLC175208)

Email: naysaa@naysaasecurities.com • Website: www.naysaasec Phone: 91-22-26760404 • Telefax: 91-22-26760202 Statement of Financial Results for the Quarter Ended on June 30, 2023

	Rs. In lakhs except per Sh Quarter Ended Ye				
	Quarter Ended				
Sr.	Particulars	30-06-2023	31-03-2023	30-06-2022	31-03-2023
No.	Particulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Income from operations				
	(a) Net sales/income from operations				
Ш	(Net of excise duty)	1,445.13	258.45	107.8	1292.45
Ш	(b) Other income	21.12	10.72	29.71	31.92
	Total income from operations	1,466.25	269.17	137.51	1,324.37
2	Expenses				
	(a) Purchases of stock-in-trade and share &				
	Securities	713.84	215.14	98.67	2844.61
	(b) Changes in inventories of finished goods,				
	work-in-progress and Share & Securities	677.22	247.53	4.55	(1464.75)
	(c) Employee benefits expense	7.18	7.56	6.04	28.87
	(d) Finance Cost	10.23	15.33	3.20	47.69
	(e) Depreciation and amortisation expense (f) Other expenses	1.37 19.13	1.7 29.33	2.40 6.07	10.04 51.49
	(i) Other expenses Total expenses	19.13 1,428.97	29.33 516.59	120.93	1,517.95
3	Profit / (Loss) before Extraordinary Items & Tax	37.28	(247.42)	16.58	(193.58)
4	Extraordinary items	31.20	(241.42)	10.00	(155.56)
5	Profit / (Loss) before tax	37.28	(247.42)	16.58	(193.58)
6	Current Tax	9.50	(12.08)	2.00	1.04
7	Minimum Alternate Tax Credit Entitlement		(12.00)	-	- 1.04
8	Taxation Of Earlier Years		0.48		0.48
9	Deffered Tax	0.60	0.47	0.60	1.54
	Net Profit / (Loss) after tax	27.18	(235,35)	13.98	(196,64)
	Other Comprehensive Income	21.10	(200.00)	10.00	(130.04)
	a) Item that will not be reclassified to profit & loss	0.00		(22.83)	{16.76}
	b) Income Tax Relating to items that will not be	0.00		[22.03]	[10.70]
13	reclassified to profit & loss	0.00		5.75	4.22
44	Total other Comprehensive Income(12-13)	0.00	-:-	(17.08)	(12,54)
	Total Comprehensive income for the Period	0.00	<u> </u>	117.00)	112,34)
10	(10+14)	27.18	(235.35)	(3.10)	(209.18)
16	Paid-up equity share capital	41.10	iengugi	(3. IV)	(243.10)
10	(Face Value per share 10/-)	1086.19	1086.19	347.68	1086,19
17	Reserve excluding Revaluation Reserves	1000.10	1000.10	047.00	(83.89)
	Earnings per share (Rs.10/-)				(00.00)
	(before Extraordinary Items) (not Annualised)				
	(a) Basic	0.25	(2.17)	0.40	(1.81)
	(b) Diluted	0.25	(2.17)	0.40	(1.81)
19	Earnings per share (Rs.10/-)				\/
"	(after Extraordinary Items) (not Annualised)				
	(a) Basic	0.25	(2.17)	0.40	(1.81)
Ш	(b) Diluted	0.25	(2.17)	0.40	(1.81)

 The above financial results have been reviewed by the Audit Committee meeting held on August 08, 2023 and thereafter approved by the Board of Directors at their meeting

on August 08, 2023 and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on August 08, 2023.

2. The Statutory Auditors have carried out the Limited Review of the financial results of the company for the quarter ended June 30,2023 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The Statutory Auditors have expressed an unmodified opinion on this results.

3. These financial Results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practice and policies to the extent applicable.

4. Company operates only in one segment i.e. Share Broking and Trading, and hence

extent applicable.

4. Company operates only in one segment i.e. Share Broking and Trading and hence there is no other primary reportable segment as required by Indian Accounting Standard (Ind-AS)-107 "Segment Reporting"

5. Previous year / periods figures have been regrouped/reclassified,wherever

Place : Mumbai Dated : August 08, 2023

ABC Gas (International) Ltd. **NBG** CIN NO.: L27100MH1980PLC022118 Reg. Off: 1, Mahesh Villa, Worli, Mumbai - 400018, Tel: 24938697/24935508 Fax: 00-91-22-24937758 Email ID: swatt@abcgas.co.in Web: www.abcgas.co.in STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023

			Quarter Ender	d .	Year Ended
Sr.	Particulars	(Unadited)	(Audited)	(Unadited)	(Audited)
No.		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
1	Total income from operations (Net)	-	-	12.04	15.69
2	Net profit / (Loss) from ordinary activities after tax	(8.65)	(41.03)	(3.53)	208.99
3	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Extraordinary items)	(8.65)	(41.03)	(3.53)	208.99
4	Equity Share Capital	198.00	198.00	198.00	198.00
5	Reserves (excluding Revaluation Reserve as				
	shown in the Balance Sheet of previous Year	-	-	-	177.17
6	Earning per Share (before extraordinary items) of Rs.10/- each, not annualised)				
	Basic :	(0.44)	(2.07)	(0.18)	10.55
	Diluted:	(0.44)	(2.07)	(0.18)	10.55
7	Earning per Share (after extraordinary items)				
	of Rs.10/- each, not annualised)				
	Basic :	(0.44)	(2.07)	(0.18)	10.55
	Diluted :	(0.44)	(2.07)	(0.18)	10.55

The above is an extract of the detailed format of Quarter Ended Financial Results filed with the stocl Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full formats of the Quaterly Ended Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on the Company 's website www.abcgasinternational.com.

For on behalf of the Board of Directors of ABC Gas (International) Ltd

Place: Mumbal Rohlth S. Shorewala Director (DIN-01650221) Date: 14/08/2023

onelife

वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड

नों दणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. ए३५६, रोड क्र. २६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे पश्चिम-४००६०४, महाराष्ट्र. दूर.क.:०२२-२५८३३२०६, फॅक्स:०२२-४१८४२२२८, सीआयएन:एल७४१४०एमएच२००७पीएलसी१७३६६०,

ई-मेल: cs@onelifecapital.in | वेबसाईट: www.onelifecapital.in ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	(रु.लाखात, नमूद केल्या व्यतिरिक्त)					
		एकत्रित				
		संपलेली तिमाही				
तपशील	1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1		३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9८9.9८	930.22	75.87	888.89		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब						
आणि / किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	-38.50	-939.40	-506	- 280.94		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब						
आणि / किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-38.45	-939.40	-506	- 280.94		
करानंतर कालायधीकरिता निय्यळ नफा/(तोटा)(अपयादात्मक बाब						
आणि / किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-88.66	-920.99	-8.37	- 280.92		
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वक्रम						
नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	-88806	-920.99	-8.3८	- 280.96		
समभाग भांड्यल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	9338	9335	9335	9335		
उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/ – प्रत्येकी)						
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
मूळ व साँमिकृत	-0.38	-0.99	-0.03	-9.68		

प्रमुख एकमेव वित्तीय माहिती खालीलप्रमाणे

		संपर्लेल वर्ष		
तपशील	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
चिलनातून एकूण उत्पन्न	40.22	998.84	<i>૭.</i> ९५	₹80.35
पुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(६५.90)	४२.८६	(30.85)	9,96
नंतर कालायधीकरिता निय्यळ नफा/(तोटा)	(६५ १०)	४२.८६	(\$0.82)	९९८

n. सेबी (लिस्टिंग ऑब्क्निशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिक्नायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सवेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही/अर्धवर्षकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुज्यातील उतारा आहे. तिमाही/अर्धवर्षकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंगनीच्या www.onelifecapital.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सर्चेजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४.०८.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात

> . चालक मंडळाच्या वतीने व करित वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड पर्णवेळ संचालक

डीआयएँन<u>:००७१६९७५</u>

दिनांक: १४.०८.२०२३



कार्यच









विडली रेस्टॉरन्टस् लिमिटेड

सीआयएन:L55101MH2007PLC173446

नॉदणीकृत कार्यालय: कामतस लेगसी, डी-०९,इस्टर्न बिझनेस डिस्ट्रीक्ट, एल. बी. एस. रोड, भांडुप (प) , मुंबई - ४०००७८. दुरध्वनी: +९१ ७४०००५८७६८ संकेत स्थळ: www.kamatsindia.com ई-मेल: cs@kamatsindia.com ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीच्या स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालाच्या अलेखापरीक्षित विवराणाचा सारांश

(रु. लाख ईपीएस वगळत एकत्रित संपलेली तिमाही तपशील वर्ष वर्ष ३०.०**५.२०२३|३९.०३.२०२३|३०.०६.२०२२|३**९.०३.२०२३|३०.०६.२०२३|३९.०३.२०२३|३०.०६.२०२२|३९.०३.२०२३ अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित ५७०.२५ | २,६०७.५६ 00.008 ४५०.३२ ४००.६४ १,७५८.०१ ७१२.८५ ६९२.५२ एकूण महसूल अपवादात्मक बाबी आणि करापूर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) २४.९५ ३१.४३ 900.09 ८४.०७ ७५.७१ ४३.९९ २२३.६६ करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा) ७५.७१ 84.54 २४.९५ \$8.83 900.07 ८४.०७ 89.68 २२३.६६ करपश्चात निव्वळ नफा/ (तोटा) \$3.68 १९.५५ २०.४७ ७५.८३ ६२.२६ 46.68 २९.५० १६७.४५ सदर कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्पन्न (सदर कालावधीसाठी नफा/ (तोटा)(करपश्चात)चा आणि इतर एकूण सर्वकष उत्पन्नाचा (करपश्चात) चा समावेश असलेले) ४७.९५ ६९.७४ १४८.०६ 37.35 ३४.६१ ₹0.86 ५६.५३ भरणा केलेले भागभांडवल (प्रति समभाग रु. १०/- दर्शनी मूल्य) १,०८२.५० १,०८२.५० १,०८२.५० १,०८२.५० १,०८२.५० १,०८२.५० १,०८२.५० १,०८२.५० राखीव (पूनर्मूल्यांकन राखीव वगळता) मागील वर्षीच्या लेखापरिक्षीत ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे २४७,३३ अ) ईपीएस मुलभूत (रु) ٥.३१ ०.१८ 0.22 €0.0 ٥.५३ ٥.४८ 0.30 १.४६ ब) ईपीएस सोम्यकृत (रु) 0.86 १.४६ 0.38 0.86 0.22 €0.0 ०.५३ 0.30

वरील स्वतंत्र व एकत्रित निकाल सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') द्वारे जारी मार्गदर्शक तत्वे आणि कंपनी अधिनयम, २०१३ मधील अनुच्छेद १३३ अंतर्गत बिहित करण्यात आलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस (IndAS) अनुषंगाने तयार करण्यात आले. आहेत.

वर सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजकडे सादर केलेल्या ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निकालांच्या तपशीलवार नमुन्याचा सारोश देण्यत आलेला आहे. वित्तीय निकालांचा संपूर्ण तपशील स्टॉक एक्स्वेंजच्या वेबसाइटवर www.bseindia.com आणि www.kamatsindia.com कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. संचालक मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने विडली रेस्टॉरन्टस लिमिटेड

दिनांक : १४ ऑगस्ट, २०२३

डिआयएनः ०७०३८५२४

Delo

Date : 14 August, 2023

VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED CIN: L31401MH2007PLC171844

Regd. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building, New Link Road, Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058 Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-3020018 (Rajasthai Phone: +91-141-6667775 Website: www.vetoswitchgears.com E-mail: cs@vetoswitchgears.com

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023

						(Ks. in Lakhs)			
		Standalone			Consolidated				
S. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	Quarter Ended			Year Ended	
NO.		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	4,163.49	5,985.36	3,661.27	19,606.47	6,696.28	8,414.01	5,984.56	29,110.69
2	Net Profit / (Loss) for the period								
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	485.54	1,327.19	423.76	3,108.04	651.41	597.19	806.91	3,041.54
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	485.54	1,327.19	423.76	3,108.04	651.41	597.19	806.91	3,041.54
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	366.19	968.32	318.02	2,284.79	490.03	220.52	649.46	2,045.36
5	Total Comprehensive income for the period								
П	[Comprising profit/ (loss) for the period (after tax)								
L	and other comprehensive income (after tax)]	367.49	967.85	319.90	2,289.96	523.85	136.06	676.63	2,236.72
6	Equity Share Capital (Face Value Rs.10/- per share)	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)				19,146.99				21,376.85
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing								
ı	and discontinued operations) (not annualised)								
L	a. Basic:	1.92	5.07	1.66	11.95	2.56	1.15	3.40	10.70
L	b. Diluted:	1.92	5.07	1.66	11.95	2.56	1.15	3.40	10.70
_				-					

The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended ended 30th June, 2023 is available on www.bseindia.com, www.nseindia.com and www.vetoswitchgears.com

> For and on Behalf of Board For Veto Switchgears and Cables Limited

Akshay Kumar Gurnani Managing Director & CEO DIN: 06888193

PUBLIC NOTICE AKE NOTICE THAT, I am investigating th unencumbered right, title and interest of Mrs Aruna B. Oza, who is sole and single owner of a residential Flat i.e. Flat No. 410, Fourth Floor, B wing, Hilton Tower Co-operativ Housing Society Limited, Sher-E-Punjab Andheri East, Mumbai 400093 (hereinafte referred to as "the said Flat"). It is informed to me that the previous chain of

documents i.e. 1) Articles of Agreement from Ms N G Builders and Developers in favour o Mr. A.S. Mungekar 2) Agreement for Sale from Mr. A. S. Mungekar in favour of Aruna B.Oza are lost or misplaced for which Mrs. Aruna B. Oza has lodged Police N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No. 68656/2023, Dated. 09/08/2023, with Andheri Police Station, Mumbai 400069. All persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said Flat or any pai thereof by way of sale, gift, lease, lien, release, charge, trust, mortgage maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at B/803, Cygnus, Aarti Building, Andheri East, Mumbai 400069. within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any,

said flat. Place: Mumbai. Date: 15th August, 2023

SMEET VIJAY SHAH Advocate High Cour Registration No. MAH/5683/2021.

of such person(s) shall be considered to have

been waived and/or abandoned and the

owner shall be at liberty to sell/transfer the

THINKINK PICTUREZ LIMITED (Formerly Think Ink Studio Limited

Regd Off.: Bunglow No. 8/71, Mhada, S V P Nagar, 4 Bunglow Mhada, Andheri (West), Mumbai - 400053 CIN: L22300MH2008PLC181234, E-mall: kjha@thinkinkpicturez.com **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER ENDED 30 JUNE 2023 Rs. in lakh:

Sr		Quarte	r Ended	Year Ended			
Vo	PARTICULARS		30/06/22	31/03/23			
		Unaudited	Unaudited	Audited			
1.	Total Income from Operations	29.20	160.53	2560.37			
2.	Net Profit for the period before tax and exceptional items	(67.05)	81.70	594.72			
3.	Net Profit for the period before tax and after exceptional items	(67.05)	81.70	594.72			
4.	Net Profit for the period after tax	(67.05)	81.70	444.67			
5.	Total Comprehensive Income for the period (Net of Tax)	(67.05)	81.70	444.67			
6.	Paid up equity Share Capital	1481.40	1481.40	1481.40			
7.	Earnings per Share (Basic & Diluted) (not annualised)	(0.23)	0.28	1.50			
N	NOTES:						

. This statement has been prepared in accordance with the Companies (India Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

The above is an extract of the detailed format of the Standalone Financial Results for the quarter ended 30 June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of standalone results of the Company for th Quarter ended 30 June, 2023 are available on the Stock Exchange websit (www.bseindia.com) and on the Companies website www.thinkinkpicturez.com The above results were approved by the Board of Directors at their respectin

meeting held on 14th August, 2023. For and on behalf of the Board of Directo

Place : Mumbai Dated : 14.08.2023 Kanhalya Kumar Jha Chief Financial Office

Statement of Unaudited Financial Results for the	After Exceptional And / (3.94) (836.16) (5.06) (851.39) ter Exceptional And /Or (3.94) (828.19) (5.06) (843.42) (Comprising Profit /(Loss) (3.12) (827.19) (4.30) (840.12)			
		(Rs in Lakhs	except EPS
	L	CONSO	LIDATED	
PARTICULARS	Quarter ended Yea			
FARTIOUEARS				
Total Income From Operation	306.55	243.47	25.24	435.61
Net Profit/(Loss) For the period (Before Tax, Exceptional And /Or Extraordinary Items)	(3.94)	(235.22)	(4.93)	(250.32)
Net Profit/(Loss) For the period Before Tax (After Exceptional And / Or Extraordinary Ilterns)	(3.94)	(836.16)	(5.06)	(851.39)
Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional And /Or Extraordinary litems)	(3.94)	(828.19)	(5.06)	(843.42)
Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit /(Loss) For The Period (After Tax) And Other Comprehensive Income (After Tax)		(827.19)	(4.30)	(840.12)
Equity Share Capital	1409.32	1409.32	1409.32	1409.32
Other Equity				5765.40
Earnings Per Equity Share of Rs. 10 each Basic & Diluted	(0.03)	(5.88)	(0.04)	(5.98)

KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED

	The Financial details on standalone basis are as under:							
			STANDALONE					
	PARTICULARS		Year ended					
		30.06.2023 Unaudited		30.06.2022 Unaudited	31.03.2023 Audited			
١.	Total Income From Operation	306.55	243.47	25.24	435.61			
2.	Net Profit/(Loss) For the period (Before Tax, Exceptional And /Or Extraordinary Items)	(3.94)	(212.45)	(4.93)	(227.55)			
1.	Net Profit/(Loss) For the period Before Tax (After Exceptional And / Or Extraordinary litems)	(3.94)	(805.42)	(5.06)	(820.65)			
١.	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) For The Period (After Tax) And Other Comprehensive Income (After Tax)	(3.12)	(804.42)	(4.30)	(817.35)			

NOTES: The above is an extract of the detailed financial results for the guarter ended 30th June, 2023 filed with the Stoc Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same, along with the notes, are available on the website of Stock Exchange at www.bseindia.com and also on the thousing.com

KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED Dated: 14th August, 2023 Amit Jain (Director